

\*मुल पंचायत समितीची इमारत जनतेच्या समस्यांच्या निराकरणाचे प्रशस्त दालन ठरावे – आ. सुधीर मुनगंटीवार\*  
\*मुल पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न\*

---

या आधी जेव्हा मी पंचायत समितीमध्ये आलो होतो तेव्हा नविन इमारत बांधण्याची इच्छा पदाधिका-यांनी व्यक्त केली होती. आज ही इमारत पूर्ण होवून लोकार्पित करताना मला मनापासून आनंद होत आहे. केवळ इमारत उत्तम होवून चालणार नाही तर या माध्यमातून लोकहिताची उत्तम दर्जाची कामे सुध्दा होणे गरजेचे आहे. पंचायत समिती हे एक प्रकारचे मिनी मंत्रालयच आहे. वंचित, उपेक्षित, गरीबांना न्याय मिळावा, त्यांच्या जिव्हाळ्याची कामे गतीने व्हावी यादृष्टीने या पंचायत समितीच्या माध्यमातून काम होणे महत्वाचे आहे. पंचायत समितीची ही इमारत सर्व सामान्य जनतेच्या समस्यांच्या निराकरणाचे प्रशस्त दालन ठरावे, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

दिनांक 27 जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हयातील मुल पंचायत समितीच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरुनुले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्याम जुमनाके, नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, जिल्हा परिषदेचे सभापती राजू गायकवाड, सुनिल उरकुडे, नागराज गेडाम, सौ. नितू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य शितल बांबोळे, पृथ्वीराज अवताडे, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री वलकेवार, सौ. वर्षा लोनबले, माजी सभापती सौ. पूजा डोहणे संजय मारकवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रविण पडवेकर, प्रभाकर भोयर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, या मतदार संघात गेल्या 5 वर्षांत आपण विकासाचे अनेक प्रकल्प आणले. यातील काही पूर्ण झाले व काही प्रगतीपथावर आहे. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारा चिचडोह प्रकल्प पूर्ण केला. हूमन सिंचन प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. चिरोली येथे ब्रिज कम बंधारा आपण बांधला. अशा पध्दतीचे बंधारे 100 ठिकाणी महाराष्ट्र सरकार बांधणार आहे. 403 अंगणवाड्या आपण आयएसओ मानांकित केल्या. टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने अनेक प्रकल्प राबविले. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत अनेक उपक्रम राबविले. चिचाळा व लगतच्या सहा गावांसाठी पाईपलाईन द्वारे सिंचन सुविधा पुरविण्याची योजना पूर्ण झाली असून मुल शहरात इको पार्क, तहसिल कार्यालय, स्टेडियम, जलतरण तलाव, पाणी पुरवठा योजना, बसस्थानक, वाचनालय, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सभागृह, भाजी बाजाराचे बांधकाम, विश्रामगृह, सिमेंट रस्त्यांचे बांधकाम अशी विविध विकासकामे सुरु आहेत व काही पूर्णत्वास सुध्दा आली आहे. एमएसएमई च्या माध्यमातून मुल व पोंभुर्णा तालुक्यात नविन प्रकल्पांसाठी निधी देण्याचे केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. आज जरी मी सत्तापक्षात नसलो तरीही या मतदार संघाच्या, जिल्हयाच्या विकासासाठी निधी खेचुन आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरुनुले, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार आदींची भाषणे झालीत. पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.